

शहीद वारस अर्थसहाय्य सुवर्ण महोत्सवी वर्ष
योजनेनुसार स्वातंत्र्योत्तर काळात दि. १५ ऑगस्ट,
१९४७ ते ३० एप्रिल, १९९५ या कालावधीत झालेल्या
युद्धात/मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना
दरमहा देण्यात येणाऱ्या अनुदान/अर्थसहाय्यात वाढ
करणेबाबत..

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक : मासैम-२०१६/प्र.क्र.९२ (३)/२०१६/२८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ३० नोव्हेंबर, २०१६.

वाचा : १) शासन निर्णय, सा.प्र.वि., क्रमांक : मासैम-२००५/१०३७/(प्र.क्र.२२८/२००५)/२८,
दि. ७/८/२००९.
२) संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे पत्र क्र.१६३६०/प्रस्ताव/सैकवि-१६/७९९,
दि.२९/२/२०१६.

शासन निर्णय :-

वरील संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयानुसार स्वातंत्र्योत्तर काळात दिनांक १५ ऑगस्ट,
१९४७ ते ३० एप्रिल, १९९५ या कालावधीत झालेल्या युद्धात/मोहिमेत शहीद झालेल्या महाराष्ट्रातील
अधिकारी/जवानांच्या वारसांना त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून
दरमहा रुपये १०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येत आहे. सदर अर्थसहाय्यात वाढ करण्याचा
शासनाने निर्णय घेतला आहे. दिनांक १ ऑगस्ट, २०१६ पासून दरमहा रुपये ३०००/- इतके
अर्थसहाय्य देण्यात येईल.

२. यासाठी लागणारा खर्च मुख्यमंत्री सहायता (कारगील) निधीतून घेण्यात आलेल्या व
राष्ट्रीयकृत बँकेत गुंतविण्यात आलेल्या रुपये ४२.२१ कोटी इतक्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाच्या
रकमेतून भागविण्यात यावा.

३. ह्या शासन निर्णयानुसार संबंधित लाभार्थ्यांना सुधारित दरानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याची
कार्यवाही संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी करावी.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक : ३६०/१६/
व्यय-४, दिनांक ८ जुलै, २०१६ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६११३०१७४१२०२४०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कि.म.जकाते)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मा.मंत्री (मा.सै.क.) यांचे खाजगी सचिव,
५. मा.राज्यमंत्री (मा.सै.क.) यांचे खाजगी सचिव,
६. सर्व मा.विधान सभा सदस्य व विधान परिषद सदस्य
७. मुख्य सचिवांचे स्वीय सहायक,
८. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
९. प्रधान सचिव (मा.सै.क.) यांचे स्वीय सहायक,
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
११. ग्रंथालय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१२. कमांडर, महाराष्ट्र-गुजरात एरिया मुख्यालय, कुलाबा, मुंबई-४०० ००५.
१३. मुख्य माहिती आयुक्त व सर्व माहिती आयुक्त
१४. सर्व विभागीय आयुक्त,
१५. सर्व जिल्हाधिकारी,
१६. महालेखापाल (लेखा परीक्षा) - १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
१८. अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र, मुंबई,
१९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी,
२०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
२१. संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे-४११ ००६(५ प्रती),
२२. सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
२३. सर्व मंत्रालयीन विभाग/मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख,
२४. सामान्य प्रशासन विभागाची सर्व कार्यासने,
२५. सह संचालक, लेखा व कोषागार, संगणक कक्ष, ५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मुंबई-३२
२६. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,
२७. वित्त विभाग/व्यय-४, अर्थ-१३, मंत्रालय, मुंबई-३२
२८. निवडनस्ती /कार्या.२८ (२ प्रती).